उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर मंडळ, लातूर यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय, केज, जि.बीड येथील ६० अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय क्रमांकः अपदे-२०१९/प्र.क्र.४४/आरोग्य-४

१० वा मजला, संकुल इमारत,
गो.ते. रुग्णालय आवार, मुंबई-४०० ००१.
तारीख: २२ मार्च, २०१९.

वाचा

1) **शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांकः अपदे-२०१८/प्र.क्र.८३/आरोग्य-४, दि.१.११.२०१८.**
2) **सहसंचालक, आरोग्य सेवा, रूग्णालये (राज्यस्तर), मुंबई यांचे पत्र, क्र. संआसे/कक्ष-३/टे-१२/लातुरमंडळलातूर/अपदेमुदतवाढ/सन १९-२०/१०९५-९६/१९, दि.२३.०१.२०१९.**
3) **शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांकः पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.२१.०२.२०१९.**

शासन निर्णय

उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर मंडळ, लातूर यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय, केज, जि.बीड येथील ६० अस्थायी पदांना संदर्भाधीन क्रमांक १ येथील दि.१.११.२०१८ च्या शासन निर्णयान्वये दि.१.१०.२०१८ ते दि.२८.०२.२०१९ या कालावधीकरीता मुदतवाढ देण्यात आली होती.

२. या शासन निर्णयान्वये उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर मंडळ, लातूर यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय, केज, जि.बीड येथील यासोबतच्या विवरणपत्र “अ” मधील ६० अस्थायी पदांना खालील अटींच्या अधीन राहून दि.१.०३.२०१९ ते दि.३०.०९.२०१९ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

1) उपरोक्त पदांपैकी कोणतेही पद ६ महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त नाही व ज्या कारणांसाठी पदे मंजूर केली आहेत त्या अटी व शर्तीचे पालन करण्यात आले आहे.
2) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक-पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.२१.०२.२०१९ नुसार विहित करण्यात आलेल्या अटी व शर्तीचे कटाक्षाने पालन करण्यात यावे व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे कार्यालयाचा पदविषयक सुधारित आकृतिबंध उच्चस्तरीय समितीकडून अंतिमत: मान्य करुन घेण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
3) विहीत मुदतीत पदांच्या आढाव्याची कार्यवाही पूर्ण न झाल्यास अस्थायी पदांना त्या पुढील कालावधीसाठी मुदतवाढ न मिळाल्यास व त्यामुळे अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन व भत्ताचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई यांची राहील.

सदर पदांवरील होणारा खर्च, मागणी क्रमांक आर-१ मधील मुख्य लेखाशीर्ष “२२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, ०१-नागरी आरोग्य सेवा व विषम चिकित्सा, ११०- रुग्णालये व दवाखाने, ११०-७- पंचवार्षिक

योजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना, (०६)(०१)- मुफसल क्षेत्रातील अध्यापनेत्तर शासकीय रुग्णालये व दवाखाने (२२१० ०२२६)" या लेखाशिर्षाखाली सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता मंजुर झालेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय, वित्त विभागाचा शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.२१.०२.२०१९ अन्वये प्रशासकीय विभाग प्रमुखांना प्रदान केलेल्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१९०३२०१२११३९७४१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Pradip M Balkavde

Digitally signed by Pradip M Balkavde
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Public Health Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=8db6aab31faca2f1a89698a28c94703436c07cda664672d20607766dc59d345b, serialNumber=ed0fa40788bb5c0d7f76b869fa2e5835af215c6a80eae8f70eaf87b0cf68d63f, cn=Pradip M Balkavde
Date: 2019.03.22 11:48:10 +05'30'

(प्र.मो.बलकवडे)
अवर सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग,
महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, १/२,महाराष्ट्र (लेखा व लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
२. आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
३. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई
४. सहसंचालक, आरोग्य सेवा (रूग्णालये-राज्यस्तर), मुंबई.
५. सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), पुणे.
६. सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (लेखा व लेखापरिक्षा), पुणे.
७. उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर मंडळ, लातूर.
८. जिल्हा शल्य चिकित्सक, उस्मानाबाद/लातूर/बीड/नांदेड
९. जिल्हा कोषागार अधिकारी, उस्मानाबाद/लातूर/बीड/नांदेड
१०. जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद/लातूर/बीड/नांदेड
११. वित्त विभाग (व्यय-१३, अर्थसंकल्प-१९), मंत्रालय, मुंबई.
१२. अवर सचिव (सेवा-२/ सेवा-३/ सेवा-५ /अर्थसंकल्प), सा.आ.वि., मंत्रालय, मुंबई.
१३. निवडनस्ती (आरोग्य- ४).

उपजिल्हा रुग्णालय,केज जि.बीड

अस्थाई पदे दि.०१.०३.२०१९ ते २८.०२.२०२० या कालावधीसाठी पुढे चालु ठेवण्याबाबतचा प्रस्ताव

अ.क्र.	तात्पुरते पदे प्रथमता ज्या शासन निर्णयाने मंजूर झाले तो शासन निर्णय क्र. व दि.	पदनाम	पदांची संख्या	वेतनश्रेणी	ज्या शासकीय आदेशान्वये शेवटी पदे पुढे चालू ठेवली त्याचा शा.नि.क्र.दिनांक	ज्या तारखेपासून पदे पुढे चालू ठेवावयाची आहेत तो दि.	लेखाशिर्ष
१	२	३	४	५	६	७	८
उपजिल्हा रुग्णालय,केज जि.बीड							
१	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	वैद्यकिय अधिकारी वर्ग -२ (भिषक)	१	१५६००-३९१००	शासन निर्णय क्र. अपदे-२०१८/ प्र.क्र ८३/आरोग्य-४/ दिनांक ०१.११.२०१८	दि.०१.०३.२०१९	२२१० वैद्यकिय सेवा व सार्वजनिक आरोग्य, ०१ नागरी आरोग्य सेवा -विषम चिकित्सा ११० रुग्णालये व दवाखाने ०६ - पंचवार्षीक योजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०६) (०१) मुफसल क्षेत्रातील अध्यापनेत्तर शासकीय रुग्णालये व दवाखाने (२२१० ०२२६)
२	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	वैद्यकिय अधिकारी वर्ग-२ (शस्त्रक्रिया)	१	१५६००-३९१००			
३	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	वैद्यकिय अधिकारी वर्ग-२ (स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ)	१	१५६००-३९१००			
४	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	वैद्यकिय अधिकारी वर्ग-२ (बाल रोग)	१	१५६००-३९१००			
५	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	वैद्यकिय अधिकारी वर्ग-२ (नेत्र शल्य चिकित्सक)	१	१५६००-३९१००			
६	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	वैद्यकिय अधिकारी वर्ग-२ (दंत चिकित्सक)	१	१५६००-३९१००			
७	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	वैद्यकिय अधिकारी वर्ग-२ (अपघातकक्ष)	२	१५६००-३९१००			
८	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	वैद्यकिय अधिकारी वर्ग-३	१	९३००-३४८००			
९	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	सहाय्यक अधिसेविका वर्ग-३	१	९३००-३४८००			
१०	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	परिसेविका वर्ग -३	४	९३००-३४८००			
११	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	अधिपरिचारीका वर्ग-३	१७	९३००-३४८००			
१२	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	भौतिकोपचार तज्ञ वर्ग-३	१	९३००-३४८००			

१३	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	आहार तज्ञ वर्ग - ३	१	९३००-३४८००	शासन निर्णय क्र. अपदे-२०१८/ प्र.क्र ८३/आरोग्य-४/ दिनांक ०१.११.२०१८	दि.०१.०३. २०१९	२२१० वैद्यकिय सेवा व सार्वजनिक आरोग्य, ०१ नागरी आरोग्य सेवा -विषम चिकित्सा ११० रुग्णालये व दवाखाने ०६ - पंचवार्षीक योजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०६) (०१) मुफसल क्षेत्रातील अध्यापनेत्तर शासकीय रुग्णालये व दवाखाने (२२१० ०२२६)
१४	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	रक्तपेढी तंत्रज्ञ वर्ग-३	२	९३००-३४८००			
१५	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	क्ष-किरण तंत्रज्ञ वर्ग-३	१	९३००-३४८००			
१६	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	प्रयोगशाळा तंत्रज्ञ वर्ग-३	१	९३००-३४८००			
१७	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	इसीजी तंत्रज्ञ वर्ग-३	१	९३००-३४८००			
१८	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	औषध निर्माता वर्ग-३	२	५२००-२०२००			
१९	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	प्रयोगशाळा सहाय्यक,वर्ग-३	२	५२००-२०२००			
२०	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	भांडारपाल तथा वस्त्रपाल वर्ग-३	१	५२००-२०२००			
२१	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	बाहयरुग्ण सेवक वर्ग-४	१	४४४०-७४४०			
२२	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	अपघातविभाग सेवक वर्ग४	३	४४४०-७४४०			
२३	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	रक्तपेढी परिचर वर्ग-४	१	४४४०-७४४०			
२४	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	शस्त्रक्रियागृह परिचर वर्ग ४	२	४४४०-७४४०			
२५	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	कक्ष सेवक वर्ग - ४	३	४४४०-७४४०			
२६	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	शिपाई	१	४४४०-७४४०			
२७	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	वृणोपाचारक वर्ग-४	१	४४४०-७४४०			
२८	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	प्रशासकीय अधिकारी वर्ग-२	१	९३००-३४८००			
२९	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	कार्यालयीन अधिक्षक वर्ग-३	१	९३००-३४८००			
३०	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्र.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	वरिष्ठ लिपिक वर्ग-३	१	५२००-२०२००			
३१	शानिक्र.डीएचसी ३०१०/प्र.क्रं.१८८/आरोग्य-३ दि. २.२.११	बाहयरुग्ण लिपीक वर्ग-३	२	५२००-२०२००			
			६०				